



महाराष्ट्र MAHARASHTRA

2022

47AA 717586



श्री. जे. पी. वाईकर

ANNEXURE - XVII

DECLARATION

I, the Dean / Director / Principal of the O.T. School & Center, Seth G.S. Medical College and K.E.M. hospital / Institute solemnly stated on affirmation, that the information provided by me in Inspection Format as well as uploaded on College Website alongwith all Annexures is true and correct to the best of my Knowledge. The said information is provided to me by the concerned teachers and duly verified by me. It is further submitted the teachers information attached in respective Annexure-VIII & XI are not working in / at any other college/ Institute or presented themselves at any inspection for the Academic Year 2022 - 2023 as per my Knowledge and information provided by the concerned teachers. The teachers in the Annexure-..... & are staying in the same city / town/ village where the College / Institute is situated or adjacent to the city / town/ village, where the College/ Institute is situated and having the valid proof of residence of the said city/ town/ village. The teachers in the Annexure-VIII & XI are not practicing in College working hours or out - side the City where the College/ Institute is situated.



महाराष्ट्र MAHARASHTRA

2022

47AA 717586



प्रधान मुद्रांक कार्यालय, मुंबई
सं. वि. क्र. ८०००००९
९ - 9 MAR 2023
सकम अधिकारी

श्री. जे. पी. वाईकर

ANNEXURE - XVII

DECLARATION

I, the Dean / Director / Principal of the O.T. School & Center, Seth G.S. Medical College and K.E.M. hospital / Institute solemnly stated on affirmation, that the information provided by me in Inspection Format as well as uploaded on College Website alongwith all Annexures is true and correct to the best of my Knowledge. The said information is provided to me by the concerned teachers and duly verified by me. It is further submitted the teachers information attached in respective Annexure-V, VIII & XI, IV are not working in / at any other college/ Institute or presented themselves at any inspection for the Academic Year 20.22... - 20.23, as per my Knowledge and information provided by the concerned teachers. The teachers in the Annexure-..... & are staying in the same city / town/ village where the College / Institute is situated or adjacent to the city / town/ village, where the College/ Institute is situated and having the valid proof of residence of the said city/ town/ village. The teachers in the Annexure-V, VIII & XI, IV are not practicing in College working hours or out - side the City where the College/ Institute is situated.

1289

भारतशासनासाठी

ANNEXURE - 9
Only for Affidavit

RASHMI P. DOOA

B.COM., M.B.A., LL.B

Advocate High Court.

B, Kondaji Bldg. No. 3, Behind

Fata Hospital, Parel, Mumbai-400012

दिनांक

मुद्रांक विकत घेणाऱ्याचे नाव _____

मुद्रांक विकत घेणाऱ्याचे रहिवासी पत्ता _____

मुद्रांक विकत घेणाऱ्याची नांव वही अनु. क्रमांक _____

परवानाधारक मुद्रांक विकत घेत्या

14 MAR 2023

मुद्रांक विकत घेणाऱ्याची सती

चीनी क्रमांक : 6000009

मुद्रांक विकत घेणे जागे/पत्ता : ज्योती पी. डूआ

पर्यायान्ती फ्लॉटिंग नं. २, टॉप हॉस्पिटल, परेल, मुंबई - ४०००१२

पकीरि कॉन्ट्रोलिंग ऑफिस/ऑफिसालाच प्रमाणित अतिज्ञापत्र सादर करणेसाठी मुद्रांक

ज्याची आवश्यकता नाही. (शासने आदेश दि. ०१/०७/२००४) नुसार

कोरणासाठी ज्यांनी मुद्रांक जरेदी केला त्यांनी त्याच कारणामाठी मुद्रांक बरे
पारानून ६ महिन्यात वापरणे बंधनकारक आहे.



I am further hereby declare that every information or contents in this Inspection Format is based on the information provided by the concerned teachers and endorsed by me after due verification and the same is/are absolutely true and correct. If at any stage it is revealed that any information or content give in this declaration is not true and correct, in such event the undersigned/ the concerned teacher as the case may be, shall be liable for disciplinary action or penal action or Affiliation of the College shall be withdrawal, as the case may be.

This declaration is Voluntarily signed by me on..... Day of20.....at.....

Date : 12/3/23
Place: Mumbai

Sangeeta

**SANGEETA HASMUKH RAVAT
DEAN**

Seth G.S.Medical College
& K.E.M. Hospital .

SETH G. S. MEDICAL COLLEGE
Acharya Donde Marg, Parel, Mumbai.
Maharashtra Pin Code:- 400012 INDIA.



Attested by me

Rakesh P. Dooa
12/3/23

RAKESH P. DOOA
B. Com., LL.B.
Advocate High Court,
Notary Government of India
8, Kondaji Bldg. No. 3,
Behind Tata Hospital, Parel,
MUMBAI-400 012.

